



ग्रामिण कृषि मौसम सेवा ऐएमएफयु, राहुरी, कृषि विद्या विभाग, मफुकृवि, राहुरी.



दूरध्वनी : ०२४२६ २४३२३९

ईमेल: rahuri.amfu@gmail.com

०४) हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला समितीची साप्ताहिक बैठक दि. १२/०३/२०१९

जिल्हा : धुळे

मागील आठवड्यातील हवामान (०५/०३/२०१९ ते ११/०३/२०१९)							हवामान घटक	पुढील पाच दिवसांत हवामानाचा अंदाज (१३/०३/२०१९ ते १७/०३/२०१९)				
०५	०६	०७	०८	०९	१०	११	दिनांक	१३	१४	१५	१६	१७
							पाऊस (मिमी)	०	०	०	०	०
							कमाल तापमान (अं.से.)	३८	३७	३५	३८	३९
							किमान तापमान (अं.से.)	१६	१७	१७	१६	१९
							ढग स्थिती (आकाश)	स्वच्छ	स्वच्छ	स्वच्छ	स्वच्छ	स्वच्छ
							सकाळची सापेक्ष आर्द्रता (%)	२२	३३	२२	१५	२०
							दुपारची सापेक्ष आर्द्रता (%)	१२	१२	१३	०९	११
							वाऱ्याचा वेग (किमी/तास)	१२	१२	०७	०४	१०

हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला

पीक	कृषी विषयक सल्ला
मका	पेरणीनंतर ४५ दिवसांनी हेक्टरी ४५.२ किलो युरिया द्यावा. केवडा रोगाच्या नियंत्रणासाठी मॅनकोझेब ८० % wp @ २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी सूर्यप्रकाश परावर्तीत होवून पिकाच्या अंतरंगातून होणारी पाण्याची वाफ कमी करण्यासाठी पांढऱ्या खडूची पावडर १२० ग्रॅम / १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे अवर्षण कालावधीत पिकाला पाण्याचा ताण सहन होतो. जमिनीत पडणाऱ्या भेगातून पाण्याचे बाष्पीभवन होते , त्यासाठी जमिनीत ओलावा व हवा खेळती राहण्यासाठी तसेच , तणांचे नियंत्रण करण्यासाठी शेतात कोळपणी करून घ्यावी.
भुईमुग	पिकाच्या वाढीसाठी ७० ग्रॅम ०० : ५२ : ३४,जास्त फुले सुटण्यासाठी नायट्रोबॅन्झीन ३० मिलि, मल्टीमायक्रोन्यूट्रीएट ५० ग्रॅम / १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुईमुगाच्या आ-या जमिनीत जाण्यास सुरुवात झाल्यावर आंतरमशागत करू नये पाने खानारी अळी व पाने गुंडाळणारी अळीच्या नियंत्रणासाठी ४ मिली सायपरमेथ्रिन २५ ई. सी. किंवा २० मिली कर्नॉलफॉस २५ ई.सी. प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.
सुर्यफुल	केसाळ अब्यांच्या नियंत्रणासाठी एकत्रित खाणार्या लहान अब्यांचे पुजंके मिश्रीत पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा किंवा १०किलो क्निॉलफॉस १.५ % किंवा १० % भंकटी प्रति एकरी या प्रमाणात सकाळी वारा शांत असताना धुरळावी.
साठविलेले धान्य	या धान्यातील किडीचा प्रादुर्भाव मुख्यत्वेकरून त्यात असलेल्या ओलाव्याच्या प्रमाणावर अवलंबून असतो. साठवणीसाठी धान्यातील ओलावा १० % पेक्षा कमी राहिल अशी काळजी घ्यावी. त्यासाठी धान्य उन्हात चांगले वाळवावे.
पानवेल	फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी उतरणीच्या अगोदर आंतरप्रवाही किटकनाशकांची फवारणी शेवरी , शेवगा आणि वेलीवर करावी. या करिता १० मिली डायथोएट ३० ई.सी. प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.
आंबा	तुडतुडे या किडीच्या नियंत्रणासाठी ५ मिली लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ५ % प्रवाही किंवा १० मिली प्रोफेनोफॉस ५० % प्रवाही प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. दुपारी कडक उन्हामध्ये फवारणी करू नये

स्रोत :

- १) हवामान पूर्वानुमान : प्रादेशिक हवामान पूर्वानुमान केंद्र, मुंबई.
२) मागील हवामान : कृषि महाविद्यालय धुळे वेधशाळा, मफुकृवि, राहुरी.

ठिकाण : मफुकृवि , राहुरी.
दि. : १२/०३/२०१९

स्वाक्षरीत
प्रमुख अन्वेषक, ग्राकृमौसे, ऐएमएफयु, राहुरी तथा
प्रमुख, कृषि विद्या विभाग, मफुकृवि, राहुरी.